

Q.P. Code: 00006736

[Time:3.00 Hrs.]

[Marks:100]

Please check whether you have got the right question paper.

- N.B:
1. All questions are compulsory.
 2. All questions carry equal marks.
 3. Figures to the right indicate full marks.

- Q.1 Attempt **any two** questions. 20
- A. Write a detailed note of the physical transition in middle adulthood
 - B. Write a detailed note on memory.
 - C. Write on the relation between cognition and intelligence
- Q.2 Attempt **any two** questions. 20
- A. Write about social development in middle adulthood and its importance.
 - B. Discuss marriage, divorce and remarriage as the source for relationships with suitable examples.
 - C. Write about the balance between work and leisure.
- Q.3 Attempt **any two** questions. 20
- A. Discuss aging in detail. Write your answer with suitable examples
 - B. Illustrate the relationship between aging and illness. Write your answer with suitable examples.
 - C. Write a detailed note on the generalized slowing hypothesis.
- Q.4 Attempt **any two** questions. 20
- A. Describe ways in which personality develops during late adulthood
 - B. Summarize the positives and negatives of retiring as well as typical stages that retired people pass through.
 - C. Explain how ageing affects family relationships
- Q.5 Write short notes on **any two** of the following. 20
- A. Threat of Cancer
 - B. Switching-and starting-careers at midlife
 - C. proximodistal principle of growth
 - D. Define wisdom and describe how it is correlated with age?

Q.P. Code: 00006736

[वेळ: ३ तास]

[गुण:१००]

सूचना:

- कृपया तुम्हाला योग्य प्रश्नपत्रिका मिळाली आहे का.ते तपासा ,
१. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
 २. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
 ३. उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.
 ४. आवश्यकता असल्यास मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका पहावी.

- प्र.१ **कोणतेही दोन** प्रश्न सोडवा. २०
- अ. मध्य प्रौढावस्थेत शारीरिक स्थित्यन्तरची सविस्तर नोंद लिहा
 ब. स्मृतिवर सविस्तर नोंद लिहा
 क. बोधन आणि बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध लिहा.
- प्र.२ **कोणतेही दोन** प्रश्न सोडवा. २०
- अ. मध्य प्रौढावस्थेत सामाजिक विकास आणि त्याचे महत्त्व याबद्दल लिहा.
 ब. विवाह, घटस्फोट आणि पुनर्विवाह हे संबंधांचे स्रोत म्हणून योग्य उदाहरणांसह चर्चा करा
 क. काम आणि विश्रांती यांच्यातील संतुलनाबद्दल लिहा.
- प्र.३ **कोणतेही दोन** प्रश्न सोडवा. २०
- अ. वयस्कतेची सविस्तर चर्चा करा. योग्य उदाहरणांसह तुमचे उत्तर लिहा.
 ब. वृद्धत्व आणि आजार यांच्यातील संबंध स्पष्ट करा. योग्य उदाहरणांसह तुमचे उत्तर लिहा.
 क. सामान्यीकृत मंदावणाऱ्या गृहीतकावर सविस्तर नोंद लिहा.
- प्र.४ **कोणतेही दोन** प्रश्न सोडवा. २०
- अ. उत्तर प्रौढावस्थेत व्यक्तिमत्त्व कसे विकसित होते याचे वर्णन करा.
 ब. निवृत्तीनंतरच्या काळात व्यक्तिमत्त्व कसे विकसित होते याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू तसेच निवृत्त लोक ज्या टप्प्यातून जातात त्याचे सारांश द्या.
 क. वृद्धत्वाचा कौटुंबिक संबंधांवर कसा परिणाम होतो ते स्पष्ट करा.
- प्र.५ **खालीलपैकी कोणत्याही दोहोंवर** लघु टिपा लिहा. २०
- अ. कर्करोगाचा धोका
 ब. मध्यमवयीन वयात करिअर बदलणे आणि सुरुवात करणे
 क. वाढीचे प्रॉक्सिमॉडिस्टल तत्व
 ड. सुजाणपणाची व्याख्या करा आणि ती वयाशी कसा संबंधित आहे याचे वर्णन करा?